

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,
पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय
क्रमांक : नस/४/कावि/२५४/२०१३
दिनांक : ०८ / ०३ / २०१३

प्रति,

मा.....


सदस्य, विधी समिती,
पिंपरी चिंचवड महानगरपालिका,
पिंपरी - ४११ ०१८.

विषय :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. विधी समितीची सभा
दिनांक १५/०३/२०१३ रोजी आयोजित केलेबाबत

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार
दिनांक १५/०३/२०१३ रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील
महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सोबत सभेची
कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे ही विनंती.

आपला विश्वासू,


प्र. नगरसचिव
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी- ४११ ०१८

प्रत : १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
२) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,पिंपरी १८.

मा.विधी समिती सभा

कार्यपत्रिका क्रमांक २१

दिनांक : १५/०३/२०१३

वेळ : दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक १५/०३/२०१३ रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारती मधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

दिनांक ०१/०३/२०१३ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्र. २०) सभावृत्तांत कायम करणे.


विषय क्र.१) श्री.गायकवाड दत्तात्रय यशवंत यांना र.रु.१५६०० - ३९१०० ग्रेड वेतन र.रु.६६०० या वेतनश्रेणीमध्ये उपमुख्यलेखापाल (अंतर्गत लेखापरिक्षक) या पदावर पदोन्नतीने नेमणूक देणेस मान्यता देणेकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

(दिनांक १३/०३/२०१३ चे सभेत घेणेचे निर्णयाप्रमाणे)

विषय क्र.२) दिनांक ०२/०१/२०१३ रोजीच्या पदोन्नती निवड समितीची शिफारस विचारात घेता श्री. डी.एम.फुंदे यांना “सहाय्यक आयुक्त ”या पदावर पे बॅन्ड र.रु.१५६०० – ३९१०० ग्रेड वेतन र.रु.६६०० या वेतनश्रेणीमध्ये शासन त्यांचे नियुक्तीस मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ४५(४) नुसार मान्यता देईल या अटीवर पदोन्नतीने नेमणूक देण्यास मान्यता देणेकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

(दिनांक १३/०३/२०१३ चे सभेत घेणेचे निर्णयाप्रमाणे)

विषय क्र.३) आधुनिक मशिनरीच्या सहाय्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील बहुमजली अनाधिकृत बांधकामे पाडणेकामी येणा-या अंदाजे र.रु.४९,९८,०००/- (अक्षरी र.रु. एकोणपन्नास लाख अठठयाण्णव हजार फक्त) चे खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता देणेबाबत विचार करणे.


 प्र. नगरसचिव
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी- ४११ ०१८

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,
 पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय
 क्रमांक : नस/४/कावि/ २५४ /२०१३
 दिनांक : ०८ / ०३ / २०१३

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयांची विषयपत्रे (डॉकेट्स) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आलेली आहेत.